

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना
अत्युत्कृष्ट कामाच्या आगाऊ
वेतनवाढी भेळूर करण्यात आली.

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक:आवेदा-१०२५/प्र.क्र.३५/आ०,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

दिनांक:- १६ मार्च, १९९६ 18 APR 1996

- संदर्भ:- १] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एलएचएच-१०८८/१७३३/सीएन-११९८/८, दिनांक २७.१३.८९.
- २] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आवेदा-१०२०/ प्र.क्र.१५२/८, दिनांक २९.१०.९०
- ३] शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आवेदा-१०२२/प्र.क्र.५२/९२/८, दिनांक ५.११.९२.

शासन परिपत्रक:-

कार्यालयातील/विभागातील एखाद्या संवर्गाची सुरुवात २० पेक्षा कमी आहे अशा संवर्गात आगाऊ वेतनवाढी भेळूरीसाठी संवर्गाच्या पदसंख्येच्या ५% ही कमालमर्यादा विचारात घेता त्या संवर्गातील एका कर्मचा-यात आगाऊ वेतनवाढी भेळूर करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्या संवर्गातील अतिउत्कृष्ट काम करणारा कर्मचारी/अधिकारी आगाऊ वेतनवाढीपासून वंचित राहू नये या कारणा मुळीप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत :-

२. अ] ज्या कार्यालयात/विभागात दोन संवर्ग आहेत म्हणजेच दोन संवर्गातील मद्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, अशा संवर्गात एका कर्मचा-यात विहित नियमांनुसार आगाऊ वेतनवाढ/आगाऊ वेतनवाढी भेळूर करण्यात याव्यात.
- ब] २० पेक्षा कमी मद्यांच्या असलेल्या संवर्गातील ज्या शासकीय कर्मचा-यांना/अधिका-यांना आगाऊ वेतनवाढी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असेल त्यांची संख्या पर एकापेक्षा अधिक असेल व पर त्या वेळी विचारार्थ कर्मचा-यांची/अधिका-यांची गोपनीय अधिकृत्यांची प्रतवारी तारखीच असेल तर, मुनित अतिउत्कृष्ट ज्या कर्मचा-यांना/अधिका-यांना आगाऊ वेतनवाढी वा माधवा मिजालेला नाही त्यांचा दोन ठेगुतार आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी देण्याकरिता विचार करण्यात यावा.

[क] २० पैजा हीट्या सॅवर्गातील एका कर्मचा-यांस/अधिकार-यास आगाऊ वेतनावाट मंजूर केल्यानंतर तोच कर्मचारी/अधिकारी पाच वर्षांनंतर पुन्हा आगाऊ वेतनावाटीसाठी पात्र ठरत असेल तर त्याला पाच वर्षांनंतर आगाऊ वेतनावाट/वेतनावाटी मंजूर करताना अन्य पात्र अधिकारी/कर्मचारी आगाऊ वेतनावाटीपासून वंचित राहणार नाहीत याची नोंद घेण्यात यावी.

२. ७४ ही आगाऊ वेतनावाटीसाठी असलेली कमाल मर्यादा विचारात घेतांना जर ती मर्यादा अपूर्णकात येत असेल व हा अपूर्णक ०.५ किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ती संख्या एक संपूर्णकात यावी.

उपरोक्त परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १०८७/वेतना-२, दिनांक ०१.१२.९५ अन्वये निर्गमिता करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व मांडावे,



[य. मा. जोशी]

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

राज्यपालांचे सचिव, राजधानी, गलवार हिल, मुंबई ४०० ०३५,

मुख्यमंत्री यांचे कार्यालय सचिव,

सर्व मंत्री यांचे कार्यालय सचिव,

सर्व राज्यमंत्री यांचे कार्यालय सचिव,

* प्रत्येक, मूळ कार्यालय, उच्च न्यायालय, मुंबई,

* प्रत्येक, लोकशासना व उपनिवेशांमधील यांचे कार्यालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई [१० जादा प्रतीत],

* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, मुंबई,

* सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद, सचिवालय, मुंबई,

महारेगपत, महाराष्ट्र-१ [वेतना व हाकतारी], मुंबई,

महारेगपत, महाराष्ट्र-१ [वेतना परीक्षा], मुंबई.

महालेखापाल, महाराष्ट्र-२ [देवा व अकारा] , नागपूर,

महालेखापाल, महाराष्ट्र-२ [देवा व परापर] , नागपूर,

अधिकाय व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

मुख्य लेखा परीक्षक [निवासी लेखा] लोकण अयन, नवी मुंबई,

सर्व विभागोंय आयुक्त,

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य अधिकारी अधिकारी,

सामान्य प्रशासन विभाग, नागपूर ज. ८,

सामान्य प्रशासन विभाग, नागपूर ज. १२ व १४-३,

सर्व भेदात्मक विभाग [सामान्य प्रशासन विभाग] धरु,

निरनिराळ्या भेदात्मक विभागांच्या निरीक्षणकर्तास सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

* प्रत्येक.